

RPG LIFE SCIENCES LIMITED

Unit No. 208-213, B Wing, Bezzola Complex, Sion-Trombay Road, Chembur,

Mumbai 400071, India Tel: +91-22-25292152-55 Fax: +91-22-25297423

July 30, 2020

The Manager
Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C-1, G- Block,
Bandra - Kurla Complex, Bandra (East)
Mumbai – 400 051.
Symbol: RPGLIFE

BSE Limited Corporate Relationship Department 25, P.J. Towers, Dalal Street, Mumbai 400 001.

Scrip Code: 532983

Dear Sirs /Madam,

## Sub: Newspaper Advertisement

Pursuant to Regulation 30 read with Para A of Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copy of Notice of 13<sup>th</sup> Annual General Meeting published in newspaper on July 30, 2020 in Business Standard (English) and Mumbai-Lakshadeep (Marathi), as intimation of completion of dispatch of Notice of AGM and availability of remote e-voting facility.

Request you to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully, For RPG Life Sciences Limited

Camplescar

Rajesh Shirambekar Head – Legal & Company Secretary

Encl: as above

# ALPHA GEO (INDIA) LIMITED

## NOTICE OF BOARD MEETING

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 7th August, 2020 inter alia to approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2020.

This Notice is also available on the website of the Company a http://www.alphageoindia.com/, BSE Ltd at http://www.bseindia.com/ and National Stock Exchange of India Ltd at http://www.nseindia.com/.

Hyderabad

For Alphageo (India) Limited Deepa Dutta Company Secretary

## WILLIAMSON FINANCIAL SERVICES LIMITED

CIN: L67120AS1971PLC001358

Registered Office: Export Promotion Industrial Park, Plot No. 1, Amingaon, North Guwahati - 781 031 Telephone: 033-2210-1221, 2243-5391,2248-9434, 2248-9435 Fax: 91-33-2248-3683/8114/6824, E-mail: administrator@mcleodrussel.com Website: www.williamsonfinancial.in

### STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2020

		Standalone							
	Particulars	Q	UARTER ENDE	ED	YEAR ENDED				
SI. No.		31st March 2020 (Audited)	31st December 2019 (Unaudited)	31st March 2019 (Audited)	31st March 2020 (Audited)	31st March 2019 (Audited)			
1.	Total Income from Operations	-279,903	89,060	18,544	1,248	384,097			
2.	Net Profit/Loss for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-54,983	167,043	-202,391	-231,870	-474,501			
3.	Net Profit/Loss for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-106,885	218,945	-202,391	-231,870	-474,501			
4.	Net Profit/Loss for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-106,885	218,945	-211,656	-231,870	-483,766			
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	-1,492,720	-632,986	-1,037,919	-1,635,586	-3,121,668			
6.	Paid-up Equity Share Capital: Face value: Rs 10/- per share	83,591	83,591	83,591	83,591	83,591			
7.	Earnings per Equity Share (EPS) (Rs.) (not annualised)								
	Basic and Diluted	-12.79	26.19	-25.32	-27.74	-57.87			

Qualified Opinion expressed by the statutory auditors

Place: Kolkata

Date : 28th July, 2020

The Company has defaulted in repayment of the obligations to its lenders and is outstanding as on March 31, 2020 and Net Worth of the Company fully eroded, which indicate material uncertainty exists that may cast a significant doubt on the Company's ability to continue as a Going Concern. The Company is in the process of business plan for the improvement and accordingly the financial statements of the Company have been prepared on a "Going Concern" basis

(i) The Company defaulted in repayment of Term Loans instalments and no interest has been provided Rs. 357,955 Thousand (as calculated by Management) for interest expenses on the Term Loans and Other Loans for the financia year 31st March, 2020.
Interest income of Rs. 44,536.55 Thousand (as calculated by Management) for the financial year 31st March, 2020 not

As a result the Net Loss and Net Worth impacted by the above same amount for the year.

(ii) Loans and Advances and Borrowings are subject to confirmation and reconciliation Auditors' opinion is modified in respect of the above matters.

Note: The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results of the Company are available on the Stock Exchange websites, i.e. on BSE Limited at www.bsei and on the Company's website at www.williamsonfinancial.in

By Order of the Board

(Aditya Khaitan) Chairman DIN - 00023788

# Business at your finger tips





Exclusive content, hand-picked by our editors



Stay on top of your investments. Track your portfolio in real-time.



Watch the industry and companies of your choice

Curated newsletters - Market View,



Personal Finance, Today's Special, **BS Views** 



21 years of archival data



Unlimited content access from all devices

BS premium digital at ₹1499/year

For details, SMS reachbs to 57575 or email order@bsmail.in

**Business Standard** Insight Out





business-standard.com

## RPG LIFE SCIENCES LIMITED &

Regd. office: RPG House, 463, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400 030. CIN: L24232MH2007PLC169354; Tel: +91-22-2498 1650; Fax: +91-22-2497 0127

E-mail: info@rpglifesciences.com; Web: www.rpglifesciences.com NOTICE OF THE THIRTEENTH ANNUAL GENERAL MEETING

AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the 13th Annual General Meeting ("AGM" of the Members of RPG Life Sciences Limited ("the Company") will be held on Thursday, August 20, 2020 at 03:00 p.m. through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice convening the AGM, in compliance with the circular dated May 5, 2020, read with circulars dated April 8 2020 and April 13, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations").

The Company has sent the Annual Report for FY 2019-20 along with the said Notice on July 29, 2020 through electronic mode (i.e. e-mail) to those Members whose e-mail addresses were registered with the Depository Participant(s), the Company/the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA"). The Annual Report of the Company for the FY 2019-20 along with Notice of AGM and e-voting instructions is also available on the Company's website at www.rpglifesciences.com, BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act. 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide the Members with the facility to cast their votes electronically ("remote e-voting") as well as e-voting at AGM through e-voting services of NSDL in respect of all the businesses to be transacted at the AGM. The procedure to cast vote using e-voting system of NSDL has been described in the Notice under the caption Voting through electronic means (Remote e-voting)"

The remote e-voting period commences at 09:00 a.m. (IST) on Monday, August 17, 2020 and ends on 5:00 p.m. (IST) on Wedne 19, 2020. During this period, Members can select EVEN 113189 to cast their votes electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The voting right of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on Thursday, August 13, 2020 ("cut-off date"). Any person who acquires the share(s) of the Company and becomes a Member o the Company after the dispatch of Notice of AGM and holds the share(s) as on the cut-off date, can also cast their vote through remote e-voting facility on the website of NSDL i.e. <a href="www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a>. Any person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories/RTA as on the cutoff date only shall be entitled to cast vote either through remote e-voting or e-voting at the AGM.

The facility for voting through electronic means shall also be provided a the AGM. Those Members, who are present at the AGM through VC/OAVM facility and have not already cast their votes on the resolutions via remote e-voting shall be eligible to vote through e-voting system during the AGM. The Members, who have cast their vote by emote e-voting prior to AGM, may also attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again at the AGM. The Members of the Company who have not registered their e-ma address can register the same as per the following procedure:

- The Members holding shares in physical form may get their e-mai addresses registered with RTA, at rnt.helpdesk@linkintime.co.in by providing details such as Name, Folio Number, scanned copy share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN Card), AADHAR (self attested copy of Aadhar Card), mobil number and e-mail ID.
- The Members holding shares in Demat form may also temporarily register their e-mail addresses with the RTA, a rnt.helpdesk@linkintime.co.in by providing details such as Name DPID/Client ID, PAN, mobile number and e-mail ID. It is clarified tha for permanent registration of e-mail address, the Members are requested to register the same with their respective Depositor Participant.

In case of any gueries, with respect to remote e-voting, Members ma refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting Use Manual available at the Download section of www.evoting.nsdl.com call on Toll free No: 1800-222-990 or can contact NSDL or evoting@nsdl.com or contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL a the designated e-mail ID: evoting@nsdl.co.in or pallavid@nsdl.co.in or at telephone number + 91 22 24994545 or Ms. Sarita Mote, Assista Manager, NSDL at the designated e-mail ID: evoting@nsdl.co.in o SaritaM@nsdl.co.in or at telephone number + 91 22 24994890.

-⇔RPG

For RPG Life Sciences Limited

Place: Mumbai Date: July 29, 2020 Rajesh Shirambekar

Head - Legal & Company Secretary

## ADC India Communications Limited.

CIN: L32209KA1988PLC009313.

Regd. Office: 485/8A & 8B, 14th Cross, 4th Phase, Peenya Industrial Area, Bangalore-560058 Tel.: +91 80 28366291 Fax: +91 80 28362214 Email: support@adckcl.com Website: www.adckcl.com

## NOTICE OF THE 32<sup>nd</sup> ANNUAL GENERAL MEETING. E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 32<sup>nd</sup> Annual General Meeting ("AGM") of the Members of ADC India Communications Limited ("Company") will be held on Thursday, August 27, 2020 at 11.00 a.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the Notice of the 32nd AGM dated July 3, 2020, without the physical presence of the Members at a common venue, in compliance with General Circular No.14/2020 dated April 8, 2020, General Circular No.17/2020 dated April 13, 2020 and General Circular No.20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India (herein after collectively referred to as "Circulars") and applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations").

In compliance with the aforesaid Circulars, electronic copies of the Notice of the 32<sup>nd</sup>AGM and the Annual Report for the financial year 2019-20 have been sent on July 29, 2020 to all those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participants as on Friday, July 24, 2020. The Notice of the 32nd AGM and the Annual Report for the financial year 2019-20 are also available on the website of the Company at www.adckcl.com, on the website of the Registrar and Share Transfer Agent ("RTA"), KFin Technologies Private Limited (formerly Karvy Fintech Private Limited) at https://evoting.karvy.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com. The dispatch of the Notice of the AGM along with Annual Report through emails has been completed on Wednesday, July 29, 2020.

Pursuant to the provisions of section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI Listing Regulations, the Company is providing its Members remote e-voting facility to cast their vote electronically on the businesses as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of KFin Technologies Private Limited from a place other than the venue of the meeting ("remote e-voting"). All Members are hereby informed that:

- Members may attend the 32<sup>nd</sup> AGM through VC or watch the live webcast at https://emeetings.kfintech.com, by using their remote e-voting credentials
- 2. The instructions for participating through VC and the process of e-voting, including the manner in which Members holding shares in physical form or who have not registered their email address can cast their vote through e-voting, are provided in the Notice of the
- 3. Members whose names appears in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date of Thursday, August 20, 2020 shall only be entitled to avail the remote e-voting facility or vote, as the case may be at the
- Remote e-voting shall commence on Sunday, August 23, 2020 at 9.00 a.m. IST and end on Wednesday, August 26, 2020 at 5.00 p.m. IST. Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m IST on August 26, 2020 and once the vote on a resolution is cast by the Member. the Member shall not be allowed to change it subsequently.
- 5. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice of AGM and holds shares as of the cut-off date of Thursday, August 20, 2020 may obtain the user-id and password by sending a request letter to einward.ris@kfintech.com mentioning their Folio No. /DP ID and Client ID or in the manner as provided in the procedure and instructions for e-voting. However, if such person is already registered with KFin Technologies Private Limited for e-voting then the existing user ID and password can be used for casting their vote
- 6. Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC but shall not be entitled to cast their vote again. Members who have not cast their vote by remote e-voting and are present in the AGM through VC, shall be eligible to vote through e-voting at the AGM.
- 7. In case of any queries pertaining to e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the "Download" section of https://evoting.karvy.com or contact Mr. Sai Karthik Tikkisetti, Manager-Corporate Registry, KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot Nos. 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032. Phone No. 040 67161509/Mobile No.7013975422, Email: Karthik.tikkisetti@kfintech.com or contact KFin Technologies Private Limited at the toll free No. 1-800-3454-001 or write to einward.ris@kfintech.com or evoting@kfintech.com
- 8. Members who need any technical assistance or IT support for participation in the AGM through VC/OAVM may contact KFin Technologies Private Limited at the toll free No. 1-800-3454-001 or 040-67162222. Members may also contact Mr. Lakshmana Murthy, Senior Manager, KFin Technologies Private Limited @ 9177401088 or send an E-mail to lakshmana.murthy@kfintech.com.
- 9. Pursuant to section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, August 21, 2020 to Thursday, August 27, 2020 (both days inclusive) for the purpose of 32<sup>nd</sup> AGM and for determining the entitlement of Members to the dividend declared for the financial year ended March 31, 2020.

For ADC India Communications Ltd R Ganesh

Place: Bangalore Date : July 29, 2020 Company Secretary



(Formerly known as NATIONAL SECURITIES CLEARING CORPORATION LIMITED)

CIN: U67120MH1995PLC092283

Regd. Off.: "EXCHANGE PLAZA", Plot No. C/1, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051, India

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the

Ouarter ended June 30, 2020

( ₹ in Crores unless otherwise indicated)

	(₹ in Crores unless otherwise indic						
	Particulars	Standalone			Consolidated		
Sr. No.		Quarter Ended 30-June-2020	Year Ended 31-March-2020	Quarter Ended 30-June-2019	Quarter Ended 30-June-2020	Year Ended 31-March-2020	Quarter Ended 30-June-2019
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
1	Total income from operations	100.82	366.83	83.37	100.82	366.83	83.37
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	82.16	297.90	73.20	80.14	291.50	71.52
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	82.16	297.90	73.20	80.14	291.50	71.52
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	58.06	213.28	53.46	56.04	206.88	51.78
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	57.57	212.49	53.10	55.62	210.86	51.50
6	Equity Share Capital	45.00	45.00	45.00	45.00	45.00	45.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year		558.70			527.83	
8	Earnings per equity share (FV ₹ 10 each) (before contribution to Core SGF)	No. dispersion controls		reares managemen	to 20 market to control 10		
	- Basic and Diluted (₹)*	12.90*	47.39	11.88*	12.45*	45.97	11.51*
	* Not annualised						

Note:

Place: Mumbai

Date: July 29, 2020

- 1 The above is an extract of the detailed format of Standalone and consolidated Quarterly Unaudited Financial Results pursuant to Regulation 33 of Securities Contracts (Regulation) (Stock Exchange and Clearing Corporations) Regulations, 2018, as amended from time to time, read with Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Standalone and consolidated Quarterly Financial Results are available on the website www.nscclindia.com
- 2 The above Standalone and Consolidated financial results for quarter ended June 30, 2020 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on July 29, 2020.

For and on behalf of the Board of Directors

VIKRAM KOTHARI Managing Director [DIN: 07898773]















जाहीर नोटीस

सदर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्य

येते की. श्री. मनहर मगनभाई पटेल हे सदनिका क्र

३३, तिसरा मजला, विशाल मजिठीया पार्क

को.ऑ.हौ.सो.लि..बिल्डींग नं. ३. गाव मौजे आचोळे

लासोपारा (पुर्व), ता. वसई, जि. पालघर चे मालव

होते तरी त्यांचे दिनांक २७/०३/१९८८ रोजी निधन झार्

आहे त्यांनी नामनिर्देशन केलेले नव्हते आणि आता कै

मनहर मगनभाई पटेल यांच्या पश्चात १)श्रीमती. अलक

ानहर पटेल (पत्नी), २)मयुरी मनहर पटेल (मुलगी)

)दिपाली मनहर पटेल (मुलगी), ४)सिद्धी रणजीत

नेलवे (मलगी) हे त्यांचे वारस आहेत . तरी त्यापैक

माझे अशील श्रीमती. अलका मनहर पटेल यांनी सद

मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी

हरण्यासंबंधी विशाल मजिठीया पार्क सहकारी गहनिर्माण

तंस्था मर्यादीत संस्थेकडे अर्ज केला होता व त्याप्रमाणे

विशाल मजिठीया पार्क यांना सदर गृहनिर्माण संस्थेचे

सदर मिळकतीकरीता १०० टक्के सभासदही बनविण्या

आले आहे ज्यासाठी अन्य वारसदार म्हणजेच १)मयुर

नहर पटेल. २)दिपाली मनहर पटेल. ३)सिद्धी रणजी

नेलवे यांनी त्यांची नाहरकत ही दिली आहे. त्याचप्रमाणे

माझे अशिल श्रीमती अलका मनहर पटेल यांचेकड़-

सदर सदनिकेचे शेअर्स सर्टीफिकेट क्र. १

. डिस्टिनिटीव्ह नं. ४६ ते ५०) हे ही गहाळ झाले आहे

तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालमत्ते

असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी

ल्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंव

गणीदार हरकतदार यांच्याकडन हक्क मागण्य

हरकती मागवण्यात येत आहेत किंवा सदर मिळकर्त

. संबधी किंवा गहाळ झालेल्या शेअर्स सर्टिफिकेट संबंधी

अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कुळरग, कब्जा

ाहाण, दान, बक्षीस, करार, मृत्युपत्र, कोर्ट दरबार व

अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क. हितसंबंध. हिस्सा

अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखी पुराव्यासः

ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाँच्या आ

ाला खालील पत्यावर कळॅवाव्यात अन्यथा सदर

सदनिकेवर तसा कोणचाही कोणत्याही प्रकारच

हक्क हितसंबंध हिस्सा अधिकार नाही व असल्यार

नो सोडुन दिला आहे असे समजण्यात येईल आणि

प्रोसायटीकडुन ड्युप्लीकेट शेअर्स सर्टीफिकेट

मेळण्याबाबतची त्याचप्रमाणे सदनिकेसंबंधीची पुढील

योग्य ती कार्यवाही आमचे अशिल यांच्याकडुन करण्यात

त्ता : ए/१०१, काशी कृपा को.ऑ.हौ.सो.लि., दिपव

मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प).

**PUBLIC NOTICE** 

Hissa No.2, at Khupari, Taluka Wada, Dis

Wada, open land admeasuring 8000

Sq.Mtrs. area and having RCC structure o

area admeasuring 555.32 Sq.Mtrs. on the said Land (hereinafter referred to as the said Property), having being purchased from M/S VAITARANA CEMENT PIPE INDUSTRIES

LIMITED through its Director MR PURSHOTTAM SHESHA SHRIYAN, vide

PURSHOTTAM SHESHA SHRIYAN, vide Deed of Conveyance dated 13/04/2018, and the same was registered in the office of the Sub-Registrar Wada Vide document No. 518-2018, dated 13/04/2018.

Whereas M/S. VAITARANA CEMENT PIPE INDUSTRIES LIMITED through its Chairman MR. NAMDEO NASIK PATIL had purchased the said property from SHRI. PADMAN B. PATIL by Conveyance dated 17/07/1992, and the same was registered at Bhiwandi

the same was registered at Bhiwand bearing registration no.2353/1992, dated 17/07/1992. But the present owner has rea-

17/07/1992. But the present owner has reson to believe that the said original registered Conveyance dated 17/07/1992 and its Registration Receipt i.e. 2353/1992, dated 17/07/1992 has been lost/misplaced by the aforesaid owner, pertaining to the said Property is not because the said property in the said property is not because the said property in the said property is not because the said property in the said property is not because the said property in the said property is not said the said property in the said property in the said property is not said the said property in the said property in the said property is not said the said property in the said property in the said property is not said the said property in the said property in the said property is not said the said property in the said property in the said property is not said the said property in the said property in the said property is not said the said property in the said property in the said property in the said property is not said the said property in the said property in the said property is not said the said property in the said property in the said property is not said the said property in the said property in

traceable, inspite of their diligent search, Miss

ing complaint in respect of aforesaid Convey ance lodged with the NAYA NAGAR POLICE STATION on 27/07/2020 vide Lost Repor

THEREFORE ANY MEMBER OF PUBLIC OF

येईल याची नोंद घ्यावी.

इमारत पत्रे लावून

सील करणे त्वरीत

बंद करण्याचे आदेश

# मुंबई लक्षदीप 🕿

आरपीजी लाईफ सायन्सेस लिमिटेड 🖊 नोंदणीकृत कार्यालय: आरपीजी हाऊस, ४६३ डॉ.ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई - 800 030

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप'

मनुग्राफ इंडिया लिमिटेड

सीआयएन:एल२९२९०एमएच१९७२पीएलसी०१५७७२

नोंदणीकृत कार्यालय: सिधवा हाऊस, १ला मजला, एन.ए. सावंत मार्ग,

कुलाबा, मुंबई-४००००५. दूर.:०२२-२२८७४८१५/०६२०, फॅक्स:०२२-२२८७०७०२,

ई-मेल:sharegrievances@manugraph.com,

वेबसाईट:www.manugraph.com

सूचना

(कंपनीचे समभागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता)

कंपनीचे समभाग गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ)

प्राधिकरणामध्ये हस्तांतर

कंपनीच्या भागधारकांना येथे सुचित करण्यात येत आहे की, गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी

प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६, सुधारितप्रमाणे (नियम)

च्या तरतुदीनुसार वित्तीय वर्ष २०१२-१३ करिता घोषित झालेले अंतिम लाभांश जे मागील ७ सलग

वर्षांच्या कालावधीकरिता टावा केलेले नाही ते आयर्डपीएफमध्ये देय तारखेला जमा केले जातील

नियमात नमुद प्रक्रियेनुसार ७ सलग वर्षांकरिता दावा न केलेले लाभांशावरील संबंधित शेअर्ससुद्धा

योग्य कारवाईकरिता सदर नियमाअंतर्गत वित्तीय वर्ष २०२०–२१ दरम्यान आयईपीएफ प्राधिकरणाकः

ज्यांचे शेअर्स हस्तांतरीत होण्यास पात्र आहेत त्या संबंधित भागधारकांना कंपनीने वैयक्तिक पत्र व्यवहार

केला आहे. आयईपीएफ प्राधिकरणाकडे ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स हस्तांतरीत होण्यास पात्र

आहेत त्यांचे संपुर्ण तपशिल कंपनीच्या www.manugraph.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतर होण्यापूर्वी रोख न केलेले

भागधारकांनी कपया नोंद घ्यावी की. आयईपीएफ प्राधिकरण/खात्यामध्ये हस्तांतरीत दावा न केलेले

नाभांश रक्कम व शेअर्ससंदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही. भागधारकांनी नियमात

विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून अशा शेअर्सवरील सर्व लाभांसह आयईपीएफकडे

ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयर्डपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि

वास्तविक स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कपया नोंद घ्यावी की. नियमानसार

आयर्डपीएफ प्राधिकरणाकडे शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मळ भाग प्रमाणपत्राएवजी

स्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले

मळ भाग प्रमाणपत्र साहजिकच रह केले जातील आणि यापढे ते व्यवहार योग्य नसतील. भागधारकांनी

पहें नोंद्र घ्यावी की, वेबसाईटवर कंपनीटारे अपलोड़ केलेले तपशिल हे नियमानसार आयईपीएफ

. प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे नवीन भाग प्रमाणपत्र वितरणासंदर्भात

जर कंपनीला ३१ ऑगस्ट, २०२० रोजी किंवा विस्तारित प्रमाणे तारखेला संबंधीत भागधारकांकडून

कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास नियमात दिलेल्या आवश्यकतेनुसार कंपनीद्वारे नियमात विहित

जर संबंधीत भागधारकास या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनी

निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क,

एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, महाराष्ट्र, भारत. दूर.:+९१-२२-४९१८६२७०,

**कॉर्पोरेट कार्यालय:** ५ व ६ मजला. बी विंग, सुप्रिम बिझनेस पार्क, सुप्रिम सिटी, पवई, मुंबई-४०००७६

सीआयएन: यु६५१९१टीएन१९९४पीएलसी०७९२३५

namaste@fullertonindia.com | Website: www.fullertonindia.com

शाखा बंद करण्याकरिता जाहीर सूचना

**गाखेचे नाव:** बेलापूर, नवी मुंबई. **टपाल पत्ता:** ६वा मजला, श्री नंदधाम इमारत, प्लॉट क्र.५९, सेक्टर ११

सद्र शाखेसह संबंधित ग्राहक व इतरांकरिता आम्ही खाली नमुद शाखेकडून पर्यायी सेवेची व्यवस्था केलेर्ल

गा**खेचे नाव:** ठाणे. **टपाल पत्ता:** दुकान क्र.१,२ व ३, तळमजला, प्रेसिन्क्ट, नितीन कंपनीच्या पुढे, अल्मेड

ोड, पांचपाखाडी, ठाणे (प.), ठाणे–४००६०२. **दूर.:** ७३०३६९३१२३, ७३०३०९८२६२ व ९६९९६७३५०४

शरद फायबर्स ॲंण्ड यार्न प्रोसेसर्स लिमिटेड

**सीआयएन:** एल१७११०एमएच१९८७पीएलसी०४३९७८

नोंद.कार्या.: २२०, युनिक इंडस्ट्रीयल इस्टेट, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५

दूर.क.: (०२२) ६६३५५८००/६६१५५८००, वेबसाईट: www.sharadfibres.com,

ई-मेल: accounts@sharadfibres.com

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कोजर रिक्रायरमेंट्स रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ नुसार ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरित

कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष आणि ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष तसेच त्यासंबंधित इतर दस्तावेज आणि अध्यक्षांच्या अनुमतीने इतर प्रकरणे विचारात

घे्णे व मान्यता देणे याकरिता **शुक्रवार, ३१ जुलै, २०२०** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची स

-कंपनीचे प्रतिभूतीतील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी, सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम

२०१५ नुसार कंपनीचे सर्व पद्सिष्ट्द व्यक्ति आणि त्यांचे जवळील नातेवाईक यांच्याकरिता नियमन गर्यवेक्षण व अहवाल व्यापारास कंपनीचे कोड ऑफ कंडक्टनुसार ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्य

निमाही व बहितरिकारिको लेखापिक्षित वित्तीय निकार्ष विचारपार श्री प्राप्तार २१ नाथ, २०२० राजी संपत्तरथ तिमाही व बहितरिकारिता लेखापिक्षित वित्तीय निकार्ष विचारात घेण्यासाठी व पृष्ठीन, २०२० राजी सम्प्रेत्स आणि ३० जून, जून, २०२० रोजी संपत्तेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निकार्ष विचारात घेण्याकरिता प

जुलै, २०२० पासून बंद ठेवण्यात येईल आणि सर्वसामान्य जतेसकडे माहिती घोषित केल्यानंतर ४ तासानंतर व्यापार खिडकी उघडली जाईल.

पुढील तपशिल कंपनीच्या www.sharadfibres.com वेबसाईटवर आणि बीएसईच्या

www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध होईल.

फुलर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लि.

मिहीर व्ही. मेहता

फुलर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लि.करित

शरद फायबर्स ॲण्ड यार्न प्रोसेसर्स लिमिटेडकरित

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

रवी दालमिय

कंपनी सचिव

कॅक्स:+९१-२२-४९१८६०६० ऑणि ई-मेल:iepf.shares@linkintime.co.in.

प्रक्रियेनुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे लाभांश/शेअर्सचे हस्तांतरण केले जाईल.

आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत केले जातील.

नाभांशाचे तपशील पडताळणी पाहावे आणि लाभांशावर दावा करावा.

हस्तांतरीत संबंधित शेअर्स व लाभांश यावर दावा करावा.

योग्य सचना म्हणन समजावे

दिनांक : २८.०७.२०२०

गाखांचे कामकाज आम्ही बंद करीत आहोत.

नीबीडी बेलापूर, नवीं मुंबई-४००६१४.

होणार आहे.

ठिकाण: मुंबई

सीआयएन : एल२४२३२एमएच२००७पीएलसी१६९३५४ ; दूर: + ९१- २२- २४९८ १६५० ; फॅक्स : + ९१ -२२- २४९७ ०१२७ वेबसाईट : www.rpglifesciences.com

## १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई - वोटिंग माहितीची सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की, आरपीजी लाईफ सायन्सेस लिमिटेड च्या (कंपनी ) सदस्यांची १३ वी वार्षिक सर्व साधारण सभा (एजीएम) गुरुवार २०, ऑगस्ट, २०२० रोजी दु ३.०० वा. प्रेण्याच्या सृचनेत नम्द विषयांवर विमर्ष करण्याकरिता सहकार मंत्रालया द्वारे वितरीत परिपत्रक दि. ५ मे , २०२० सहवाचिता) परिपत्रक दि. ८ एप्रिल, २०२० आणि दि. १३ एप्रिल, २०२० आणि भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक दि. १२, मे, २०२० आणि सेबी लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या पूर्ततेनुसार व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ

कंपनी सदर सूचनेसह वित्तीय वर्ष २०१९-२०२० करिता वार्षिक अहवाल २९ जुलै, २०२० र्रोजी विद्युत पद्धतीने (अर्थात ई -मेल ) जय सदस्यांचे ई -मेल डिपॉझिटरी सहभागीदार , कंपनी कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) कडे नोंद आहेत त्यांना पाठविले आहेत वित्तीय २०१९-२०२० करिता कंपनीचा वार्षिक अहवाल तसेच एजीएम सूचना आणि ई वोटिंग माहिती कंपनीच्या <u>www.rpglifesciences.com</u> , बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com, नॅशनल स्टॉक एक्सचेन्ज <u>www.nseindia.com</u> , आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> ,वेबसाईट वर उपलब्ध आहेत.

कंपनी कायदा २०१३ (कायदा ) च्या कलम १०८, सहवाचिता कंपनी (व्यस्थापन व प्रशासन अधिनियम, २०१४ चे नियम २० आणि (सेबी) लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोज रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५, च्या नियम ४४ निसार सदस्यांना एजीएम विमर्षीत करावयाचे सर्व विषयां संदर्भात एनएससीएल ई- वोटिंग सेवे मार्फत एजीएम मध्ये ई - वोटिंग तसेच विद्युत स्वरूपाने मतदान मार्फत (रिमोट ई-वोटिंग ) त्यांचे मत देण्याची प्रक्रिया वोटिंग केप्शन अंतर्गत सूचनेत नमूद केले आहे (रिमोटई - वोटिंग).

दरम्यान सदस्यांना त्यांचे मत विद्युत स्वरूपाने देण्यासाठी EVEN 113189 निवडता येईल.

नद्दनतर रिमोट ई-वोटिंग पद्धत एनएसडीएल द्वारे बंद केली जाईल. गुरुवार १३, ऑगस्ट, २०२० (निश्चित दिनांक ) रोजी कंपनीचे भरणा केलेल्या समभाग भांडवलातील त्यांचे शेअर्सच्य रूल्याच्या सरासरीवर सदस्यांने मतदान अधिकार असतील. जर कोणा व्यक्तीने एजीएम सूचन वेतरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीच्या सदस्य झाला असल्यास आणि निश्चित तारखेल भागधारणा घेतली असल्यास त्यांना एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर रिमोट ई - वोटिंग सुविधेने मत देण्याचा अधिकार असेल. जर कोणा व्यक्तीचे नाव नेश्चित तारखेला डिपॉझिटरी / आरटीए द्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नमूद आहेत त्यांना एजीएमच्या सूचनेत नमूद सर्व विषयांवर त्यांचे मत रिमोट ई वोटिंगने किंवा एजीएम मध्ये ई-वोटिंगने मतदान करता येईल.

विद्युत स्वरूपाने मतदानाची सुविधा एजीएम मध्ये उपलब्ध करून दिली जाईल. जे सदस्य व्हीसी ठरावावर त्यांचे मत यापुर्वी दिलेले नसेल त्यांना एजीएम दरम्यान ई -वोटिंगने मत देण्याच अधिकार असेल. एजीएमपूर्वी जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना एजीएममध्ये व्हीसी /ओएव्हीएम सुविधेमार्फत सहभागी होता येईल परंतु एजीएम मध्ये पुन्हा मत देण्याच्य अधिकार असणार नाही.

१. वास्तविक स्वरूपापात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे नाव, फोलिओ क्रमांक, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू ), पॅन (स्वसाक्षांकीत पॅनकार्ड स्कॅन प्रत ) आधार (स्वसाक्षांकीत आधार कार्ड स्कॅन प्रत ), मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी असे सर्व आवश्यक तपशील प्रमुख विधी ,कंपनी सचिव यांना <u>rnt.helpdesk@linkintime.co.ir</u>

२. डिमॅट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे नाव/ डीपीआयडी / क्लायंट

जर रिमोट ई - वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तुम्ही डाउनलोड सेक्शन अंतर्गत www.evoting.nsdl.com वर उपलब्ध ई - वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा फ्रीक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यु ) चा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्र. १८००-२२२ ९९० वर संपर्क करावा किंवा एनएसडी एल कडे <u>evoting@nsdl.com</u> वर संपर्क करावा किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापिका, एनएसडीएल यांना त्यांचे ई -मेल evoting@nsdl.co.in किंवा pallavid@nsdl.co.in वर कळवावे किंवा द्र.क्र. -९१- २२- २४९९४५४५ किंवा श्रीमती सरिता मोटे, सहायक व्यवस्थापिका, एनएसडीएल यांना त्यांचा ई-मेल <u>evoting@nsdl.co.in</u> किंवा <u>SaritaM@nsdl.co.in</u> वर किंवा

मंडळाच्या आदेशानव्ये आरपीजी लाईफ मायन्मेम लिमिटेड करिता राजेश शिरांबेकर दिनांक: जुलै २९, २०२० प्रमुख - विधी व कंपनी सचिव

ई - मेल : info@rpglifesciences.com;

व्हिज्युअल मीन्स (ओव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल.

रिमोट ई-वोटिंग कालावधी सोमवार १७,ऑगस्ट, २०२० (स.९.०० वा भाप्रवे) सुरु होईल आणि बुधवार १९ ऑगस्ट, २०२० रोजी (सायं ५.००वा भाप्रवे) रोजी समाप्त होईल. या कालावधी

अोएव्हीएम सुविधेमार्फत एजीएम मध्ये उपस्थित असतील आणि त्यांनी रिमोट 💲 वोटिंग

मेलवर आरटीए कडे ई मेल नोंद करावेत.

आयडी, पॅन, मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी सह त्यांचे ई - मेल mt.helpdesk@linkintime.co.in वर आयटीए कडे तात्पुरते नोंद करावेत. इथे स्पष्ट करावे की, ई-मेल चे स्थायी नोंदणीकरिता सदस्यांना विनंती आहे की, त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारांकडे ते नोंद करून घ्यावेत.

दूर. क्र. + ९१-२२- २४९९४८९० वर कळवावे.

*₩RPG* 

ठिकाण : मुंबई

तमाम सर्व लोकांस कळविण्यात येते की, मौजे पोगांव, तालका भिवंडी, जिल्ह ठाणे येथील सर्व्हे नंबर ९१/२/२ यांस टीडीआर सर्टिफिकेट नंबर २१७, ओ/डब्लू नंबर टी.पी./डी.आर.सी./७३७३, दिनांक १२/०६/२०२०, टीडीआर क्षेत्र १२३०. oo चौरस मीटर अशी मिळकत श्रीमती बेबीबाई मुकुंद घरत यांच्या मालकीची असुन . सदर टीडीआर क्षेत्रापैकी **१०४.००** चौरस मीटर आमचे अशिल मे<sub>ं</sub>सिटी डेव्हलपर्स पांना कायम विकत देण्याचे मान्य व कबुल केले आहे. तरी सदर मिळकतीत कोणीही व्यक्ती अथवा व्यक्तीचा विक्री, गहाण, लीज, तारण, भाडेपट्टा, बक्षिस, दान, देखभाल, पोटगी, वारसा, वहीवाट, करार, कब्जा, किंवा इतर कुठल्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध असल्यास तशा व्यक्तीने/व्यक्तीनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्या पासुन (१४) चौदा दिवसांच्या आंत निम्नस्वाक्षरीकारांस त्यांचे निम्नलिखीत कार्यालयीन पत्त्यावर कागदोपत्री पुराव्या सह लेखी कळवावे. तसे न कळविल्यास मदरच्या मिळकतीवर कोणाचाही कुठल्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध नाही, किंवा असल्यास त्यांनी तो सोडुन दिला आहे असे समजुन आमचे अशिल म्बरचा व्यवहार पुर्ण करतील याची नोंद घ्यावी*-*

जाहीर नोटीस

)पत्ताः गाळा नं. २, यशोदा अपार्टमेंट, ॲड. निलेश एच. पाटील प. रा. विद्यालयाजवळ, ब्राम्हण आळी, भवंडी, जि. ठाणे. (खरेदीदारांतर्फे वकील) ? )नगर रचना विभाग, भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका, भिवंडी, जिल्हा ठाणे

# मॉडर्न इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: १, मित्तल चेंबर्स, नरीमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. सीआयएन क्र.:एल१७१२०एमएच१९३३पीएलसी००२०३१. दूर.क.:0२२-६७४४४२००, फॅक्स:0२२-६७४४४३००

वेबसाईट:www.modernindia.co.in ई-मेल:info@modernindia.co.in

येथे सूचना देण्यात येत आहे की, मॉडर्न इंडिया लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ८६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२० रोजी दु.४.००वा. (भाप्रवे) एजीएमच्या सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत दिनांक ५ म्हणन संदर्भ) आणि भारतीय प्रतिभती व विनिमय मंडळ (सेबी) दारे वितरीत परिपत्रक दि.१२ मे. २०२० नुसार कंपनी/डिपॉझिटरीकडे ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना बुधवार, २९ जुलै वार्षिक अहवाल कंपनीच्या www.modernindia.co.in, बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाईटवर

रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२० रोजी स.९.००वा.(भाप्रवे) प्रारंभ

ज्या सदस्यांना सभेपूर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले असेल त्यांना सभेत उपस्थित

जर कोणा व्यक्तीने कंपनीद्वारे सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारीख अर्थात १४ ऑगस्ट, २०२० रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी service@satellitecorporate.com वर विनंती पाठवून युजर आयडी व पासवर्ड

ज्या भागधारकांचे सदर सूचने<u>त नियोजित ठरावांकरिता ई-वोटिंगसाठी लॉगइन</u>

१. वास्तविक स्वरुपात भागधारणा: फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची

डिमॅट स्वरुपात भागधारणा: कंपनी/आरटीएच्या ई-मेलवर डिमॅट खाते तपशील

असे सर्व आवश्यक तपशील पाठवावे. कंपनी/आरटीए सीडीएसएलसह समन्वय साधुन वर नमुद भागधारकांना लॉगइन परिचयपत्रे

रिमोट ई-वोटिंगबाबत तपशिलाकरिता कृपया एजीएमच्या सूचनेचा संदर्भ घ्यावा. ई-वोटिंगबाबत

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

परिंद बादशाह उपाध्यक्ष व कंपनी सचिव एफसीएस क्र.:५४१४

८६वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना

मे, २०२० सहवाचिता परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२० व दि.१३ एप्रिल, २०२० (एमसीए परिपत्रक २०२० रोजी एजीएमची सूचना कंपनीद्वारे पाठविण्यात आले आहे. वित्तीय वर्ष २०१९-२०२० करिता उपलब्ध असून डाऊनलोड करता येईल. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २० वेळोवेळी सधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड

डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने एजीएम सूचनेत नमूद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सर्व सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) तरतुद केलेली आहे. याशिवाय सीडीएसएलद्वारे देण्यात येणारे एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने (ई-वोटिंग) मतदानाची सुविधा कंपनीने दिलेली आहे. शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२० (नोंद दिनांक) रोजी कंपनीची भरणा केलेली समभाग भांडवलातील त्यांच्याद्वारे धारण समभागाच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील

होईल आणि गुरुवार, २० ऑगस्ट, २०२० रोजी सायं.५.००वा.(भाप्रवे) समाप्त होईल. या कालावधी दरम्यान सदस्यांना त्यांचे मत विद्युत स्वरुपात देता येईल. तद्नंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल. ई-वोटिंग सुविधा एजीएममध्येसुद्धा उपलब्ध करून दिली जाईल आणि सभेत उपस्थित असणाऱ्या सदस्य ज्यांनी सभेपुर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नसल्यास त्यांना सभेत मत देण्याचा अधिकार असेल.

राहता येईल परंतु त्यांचे मत देण्याचा अधिकार नसेल.

परिचयपत्र प्राप्त करण्यासाठी ई-मेल डिपॉझिटरीकडे नोंद नाहीत त्यांच्याकरिता प्रक्रिया

स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील कंपनी/आरटीएला ई-

(सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी) नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत)

तरतद करतील.

काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तुम्ही फ्रिकेन्टली जोस्कड क्रेश्चन्स (एफएक्यू) आणि हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com ई-मेल करावा किंवा संपर्क: सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रा.लि., श्री.हरिष डी. ई-मेल: service@satellitecorporate.com, दूर.:0२२-२८५२०४६१/४६३ यांना विद्युत स्वरूपाने मतदान सुविधेबाबत तक्रारीसाठी संपर्क करावा.

सही/-

दिनांक: ९.०७.२०२०

the Competent Authority appointed under the Maharashtra Stamps Act, 1958, having objection against the lost/misplaced of the said above mentioned Conveyance and its Regis above mentioned conveyance and its registration Receipt pertaining to the said property in any manner in respect of the said property by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or any understanding, agreement or encumbrance or who have already filed any suit, claim, dispute, stifting angulate the the second files are अशातच मनसे petition, appeal to other like proceedings of petition, appeal to other like proceedings obtained any decree, award or other order con-cerning the subject matter of the property or who intend to file any such proceedings as described above for enforcing their right in the property to submit all their objection and claims to writing about the property of the pro मनसे खंबीरपणे in writing along with supportive documentary proofs having office at Shop No.22, 1st Floor Crystal Plaza, Station Road, Mira Road (E) जाभूळपाडा

Crystal Plaza, Station Road, (Mira Road (E.), Dist: Thane-401107 thereof, to the undersigned within a period of 14 days of publication of this notice, failing which "my client" will presume that no adverse claims or objections concerning the said property exist or if they do exit, they stand waived hereinafter. Date: 30/07/2020 Adv. Akta M. Parikh

(सीआयएन: एल६७१९०एमएच२००५पीएलसी १५८२८८) नोंदणीकृत कार्यालय: शेमारू हाऊस, प्लॉट क्रं. १८, मरोळ को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी - कुला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०५९ टेल: +91 - 22 - 4031 9911; फॅक्स: +91 - 22 - 28519970; ई-मेल: compliance.officer@shemaroo.com वेबसाइट: www.shemaroo.com/www.shemarooent.com

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित

एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सार

	तपशील		तिमाही समाप्ती				
अनु. क्र.		३०.०६.२०२०	३१.०३.२०२०	३०.०६.२०१९	38.03.2020		
S41.		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)		
१	कामकाजातून मिळालेले एकूण उत्पनन	८,६५५	१२,३८०	१४,३८७	५१,६११		
२ (कर, ३	कालावधीसाठी निव्वळ नफा गपवादात्मक आणि/र्किवा असाधारण बाबींपूर्वी)	(१,३२८)	(१,११८)	ર, ५५५	४,७८८		
3	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बार्बीपश्चात)	(१,३२८)	(१,७३५)	२,५५५	४,१७२		
४	कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बार्बीपश्चात)	(१,२८१)	(१,४०७)	१,६३८	३,०४४		
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न [(कालावधीकरिता सर्वसमावेशक नफा (करपश्चात) आणि अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)]	(१,२९७)	(१,३२१)	१,६१५	३,०८७		
ξ	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू. १० प्रति)	२,७१८	२,७१८	२,७१८	२,७१८		
O	राखीव निधी मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दाखवल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित (राखीव निधी वगळून)	-	-	-	५६,९७९		
۷	प्रत्येकी रू. १०च्या प्रतिसमभागावर मिळकत (असाधारण बार्बीपूर्वी आणि पश्चात)						
	मूलभूत:	(४.৬७)	(५.१५)	4.98	११.०९		
	सौम्यीकृत:	(४.७७)	(५.१५)	4.98	११.०९		
नोट:							

अ. लेखापरीक्षण समितीद्वारे वरील निष्कर्षांचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि संचालकीय मंडळाने जुलै २९, २०२० रोजी घेतलेल्या सभेमध्ये त्यांना मंजुरी दिलेली आहे.

वरील माहिती ही सेबी (सूची आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) नियमने, २०१५ च्या नियमन ३३ च्या अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेससोबत दाखल करण्यात आलेल्या ३० जून २०२५ रोजीचे एकत्रित व स्वतंत्र तिमाहीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार स्वरूपाचा सार आहे. अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण स्वरूप हे कंपनीच्या, नॅशनल स्टॉक ऐक्स्वेंजेस ऑफ इंडिया लिमिटेडच्या आणि बीएसई लिमिटेडच्या अनुक्रमे www.shemarooent.com, www.nseindia.com आणि www.bseindia.com ह्या वेबसाइट्सवर उपलब्ध

ड. अतिरिक्त माहिती स्वतंत्र वित्तीय निष्कर्षांचा सार खालीलप्रमाणे:

स्थळ : मुंबई

दिनांक : जुलै ३०, २०२०

(रू. लाखांत)

(रू. लाखांत)

	तिमाही समाप्ती				
३०.०६.२०२०	३१.०३.२०२०	३०.०६.२०१९	३१.०३.२०२०		
(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)		
८,३९९	९,९३५	१३,८७०	४७,९६७		
(१,३३२)	(२,५३६)	२,५५४	३,५०६		
(१,२८६)	(२,२१०)	१,६३७	२,३७९		
	(अलेखापरीक्षित) ८,३९९ (१,३३२)	३०.०६.२०२० ३१.०३.२०२० (अलेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) ८,३९९ ९,९३५ (१,३३२) (२,५३६)	३०.०६.२०२०         ३१.०३.२०२०         ३०.०६.२०१९           (अलेखापरीक्षित)         (लेखापरीक्षित)         (अलेखापरीक्षित)           ८,३९९         ९,९३५         १३,८७०           (१,३३२)         (२,५३६)         २,५५४		

मंडळाच्या आदेशानुसार शेमारू एन्टरटेनमेंट लिमिटेडकरिता

हिरेन उ गडा सीइओ व सीएफओ (डीआयएन: ०११०८१९४)

# PARENTERAL DRUGS (INDIA) LIMITED CIN: L24100MH1983PLC126481

Regd. Office: 340, Laxmi Plaza, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (W), Mumbai site: www.pdindia.com; E-mail: pdpl@pdindia.com; Tel: (022) 61725900-01; Fax: (022) 26333763

Extract of Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year Ended on 31st March, 2020

		· · · · · · · · · · · · · · · · · · ·						
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31-03-2020 (Audited)	Quarter Ended 31-12-2019 (Unaudited)	Quarter Ended 31-03-2019 (Audited)	Year Ended 31-03-2020 (Audited)	Year Ended 31-03-2019 (Audited)		
1	Total Income From Operation	878.75	724.90	239.07	3212.66	3346.30		
2	Net Profit / (Loss) (before taxes and Extraordinary items)	(3691.67)	(3537.74)	(8797.46)	(14173.60)	(18139.79		
3	Net Profit / (Loss) before taxes (after Extraordinary items)	(3,691.67)	(3,537.74)	(8,797.46)	(14,173.60)	(18,139.79		
4	Net Profit / (Loss) after taxes ( after Extraordinary items)	(3,193.46)	(2,613.76)	(7,195.81)	(11,407.26)	(14,790.73		
5	Total comprehensive Income for the period (comprising profit (loss) and other comprehensive income for the period after tax)	(3,222.07)	(2,614.68)	(7,217.61)	(11,438.46)	(14,815.80		
6	Paid-up equity share capital (Face Value Rs.10/- each)	2981.63	2981.63	2981.63	2981.63	2981.63		
7	Reserve (excluding Revaluation Reserves) as per balance sheet of previous accounting year					(54879.01		
8	Earnings per share (for discontinued & continueing operation) :		<i>(-</i> )	(2.4.4.2)	(			
	(a) Basic (b) Diluted	(10.71) (10.71)	(8.77) (8.77)	(24.13) (24.13)	(38.26) (38.26)	(49.61) (49.61)		

NOTES:

The above audited consolidated financial results for the quarter and year ended 31 st March,2020 have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable beginning April 1, 2017.

Additional information on audited standalone financial results are given below:

	Sr. No.	Particulars		Quarter Ended 31-12-2019 (Unaudited)	Quarter Ended 31-03-2019 (Audited)	Year Ended 31-03-2020 (Audited)	Year Ended 31-03-2019 (Audited)
į		Total Income from operations (net)	878.75	724.90	378.98	3,212.66	3,346.30
ſ	i	Profit/Loss before tax	(3,691.44)	(3,537.74)	(8,797.46)	(14,173.33)	(18,139.50)
[i	ii	Profit/Loss after tax	(3,221.84)	(2,614.68)	(7,217.61)	(11,438.19)	(14,815.51)

The above audited consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at their respective meeting held on 29-07-2020. The figures for the quarter ended March 31, 2020 and March 31, 2019 are the balancing figures between

audited figures in respect of the full financial year and the unaudited published figures upto nine

months of the relevant financial year which were subject to limited review by the Statutory Auditor of At the moment the Company is having only one reportable segment in accordance with Ind AS 108

(segment reporting ) as the business under proposed real estate segment is yet to commence

The above is an extract of the detailed format of Audited Consolidated and standalone Financial Results for the Quarter and Year ended 31 st March,2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI(Listing obligations and Disclosure Requirements) Regulations ,2015.

The full format of the Consolidated and standalone Financial Results for the Quarter and Year ended 31 st March,2020 are available on the website of the company i.e. www.pdindia.com and on the website of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).

For and on behalf of Board of Directors

**GOVIND DAS GARG** WHOLE-TIME DIRECTOR

DIN:00520067

(Rs in Lakh)

Date: 29-07-2020

# पुणे, दि.२९ (हिंदुस्थान समाचार) : कोरोना प्रसार

रोखण्यासाठी कोरोना बाधित रुग्ण सापडलेला परिसर अथवा इमारत पत्रे लावून सील केली जात आहेत. मात्र, असे केल्याने त्या परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे असा परिसर अथवा इमारत पत्रे लावून सील करणे त्वरीतबंद करावे. अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक, प्रतिसाद फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष संतोष दाभाडे व सामाजिक कार्यकर्ते राहुल धामणकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी नवल

किशोर राम यांना दिले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, देशात व राज्यात गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोना प्रसार रोखण्यासाठी ज्या परिसरात बाधित रुग्ण सापडतो तो परिसर अथवा इमारत पत्रे लावून सील केली जात आहेत. तसेच, या परिसरातील बँक व्यवहार बंद ठेवले जातात व नागरिकांना ये-जा करण्यासाठी प्रतिबंध केला जातो. यामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते असे या निवेदनात म्हटले आहे.

# सकटाच्या काळात दुकानदारांच्या पाठीशी सुधागड मनसे खंबीरपणे उभी!

पाली/बेणसे, दि.२९ : संपूर्ण जग कोरोनाच्या जैविक महामारीत भरडले गेले आहे. कोरोनाचा वाढता रोखण्यासाठी वारंवार करण्यात आलेल्या लॉक डाऊन ने छोटे मोठे व्यवसायिक, दुकानदार यांच्या व्यवसायावर संकट आले, अनेक महिने ही कसरत सुरू असल्याने या घटकांवर जीवन मरणाचा प्रश्न देखील ओढवला. सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे यांच्या नेतृत्वात संकटाच्या काळात दुकानदारांच्या पाठीशी सुधागड उभी राहिली आहे. सुधागड तालुक्यातील दुकानदारानी सुधागडचे तहसीलदार श्री दिलीप रायन्नावार यां:रुन येणाऱ्या लोकावर कारवाई करा व कडक नाकाबंदी करा जेणेकरुन कोरोना बाधित बाहेरुन इकडे येणार नाही आणि सुधागड तालुका कोरोनामुक्त राहील. यावेळी तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी तालुक्यात लॉकडाऊन करण्याची वेळ यापुढे येणार नाही व सर्व व्यवहार सुरळीत चालतील असे आश्वाशीत केले. यावेळी मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे व सर्व

# व्यापारी उपस्थीत होते. संगमनेर नगरपालिकेतर्फे कॉटेज हॉस्पिटल मध्ये कोविड सेंटर सुरू

अहमदनगर, दि.२९ (हिंदुस्थान समाचार) संगमनेर तालुक्यातील शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी सातत्याने विविध उपाय योजना केल्या आहे. रुग्णांकरिता कॉटेज हॉस्पिटल या ठिकाणी नव्याने कोविड सेंटर सूरू करण्यात आले असून याची पाहणी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केली आहे.

संगमनेर नगरपालिकेच्या वतीने सुरू कॉटेज हॉस्पिटल येथे सुरू करण्यात आलेल्या कोवीड सेंटर पाहणीच्या वेळी नगराध्यक्ष दुर्गा तांबे,उपनगराध्यक्षा सुमित्रा दिड्डी,आरोग्य सभापती नितीन अभंग,विश्वास मुर्तडक, किशोर पवार, किशोर टोकसे, योगेश जाजू,कुंदन लहामगे, बाळासाहेब पवार,मनिषा डॉ. संदीप कचोरीया आदी उपस्थित होते.